# WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED

Regd. Office : O-402, 4th Floor, Plot No. 389, Palai Ratan House, Sankara Mattham Road, Kings Circle, Matunga, Mumbai - 400 019. CIN NO. L51900MH1985PLC035669 | Email : whitehall@yahoo.com | Tel : 022-22020876 | Website : www.whitehall.co.in

8th November, 2024

To **Corporate Relationship Department BSE Limited** P. J. Towers, 1<sup>st</sup> Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 512431

Dear Sir / Madam,

# Sub.: Newspaper Advertisement of extract of Un-audited Financial Results for the Quarter ended on 30<sup>th</sup> September, 2024

With reference to the regulation 47 and other applicable regulations, if any of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are submitting herewith the copy of newspaper advertisement of Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> September, 2024 approved in the board meeting held on Thursday, the 7<sup>th</sup> November, 2024 published in English language daily newspaper i.e. "Active Times" and Marathi language daily newspaper i.e. "Mumbai Lakshadweep" as on Friday, 8<sup>th</sup> November, 2024.

Kindly acknowledge the receipt and take the same on record. Thanking You,

Yours sincerely,

# For WHITE HALL COMMERCIAL COMPANY LIMITED

pm P d



ROHIT PRABHUDAS SHAH WHOLETIME DIRECTOR DIN: 00217271 Encl.: As Above

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given in general that m client Mr. Mehul Shambhuran Bhanushali & Mrs. Rashmi Mehu 3hanushali have purchased Flat No 1903, C' Wing, on the 19th Floor, admeasuring 412 sq.ft. Carpet area including balcony along with dry balconies and flower bed area balconies and flower bed area admeasuring 101 Sq.ft (inclusive of window jamb and flower bed parapet) of the building project known as "Mayuresh Residency" in the society known as Mayuresh Residency Co-operative Housing Society Ltd." situated at Khot Road, off LBS Marg, opp. Asian Paints Bhandup (West), Mumbai- 400078, constructed on a land bearing CTS no 217, 217/1 to 8 of Village Bhandup Taluka Kurla Mumbai Suburban District along with 10 fully paid up shares of Rs. 50/- each being share certificate no 214 bearing its distinctive nos. 2131 to 2140 (both inclusive) from Mr. Kinjal Mahesh Pandit & Mrs. Rachana Kinjal Pandit vide Pandit & Mrs. Rachana Kinial Pandit vide Pandit & Mrs. Rachana Kinjal Pandit vide Agreement for Sale dated 04.10.2024 registered under Sr. no. KRL-4/22477/2024 dated 04.10.2024, the said Flat is free from all encumbrances, claims and demands. The above said flat was purchased by Mr. Kinjal Mahesh Pandit, Mrs. Rachana Kinjal Pandit & Mrs. Malti Mahesh Pandit From M/C. Pattanehand Bithabeta, Ibin

rom M/s. Rattanchand Rikhabdas Jai trom M/s. Rattanchand Rikhabdas Jain Chemical Works vide Agreement for Sale dated 07.04.2012. The said Mrs. Malti Mahesh Pandit died intestate on dated 21.06.2015 leaving behind her two sons namely Mr. Kinjal Mahesh Pandit & Mr. Hardik Mahesh Pandit. The said Mr. Hardik Mahesh Pandit released his shares title of the said flat in favour of Mr. hares, title of the said flat in favour of Mi Kinial Mahesh Pandit vide registere Deed of Release dated 25.09.2024 registered under Sr. no. KRL-2/20159/2024 on the terms and conditions mentioned therein. ALL PERSONS having any claim or right in respect of the said property or any part thereof hy wary of indering a charac sale

hereof by way of inheritance, share, sale nortgage, lease, lien, license, gift exchange, trust, possession o encumbrance or otherwise howsoeve encumbrance or otherwise howscever are hereby required to inform the same in writing supported with the original documents to the undersigned having their office at Shop no. B-1/19, Lower Ground Floor, Target Mall, opp. Raj Mahal Hotel Chandavarkar Road, Borivali West, Wurshei (20000) Mumbai- 400092 within fourteen (14 days from the date of publication of this if any of such person or persons shall be considered to have been waived and/ or bead-aread abandoned. Dated this 8th day of November, 2024

Dayashankar Yadav, Advocate, High Court 6d∕∙

## PUBLIC NOTICE

MR. SHANKAR NARAYAN DALVI, be Society OM SIDDHIVINAYAK CO. OP. HSG. SOC. LTD. and was holdin Flat No. 503, 5 th Floor, Wing "A" of Om Siddhivinayak Co.Op. Hsg. Soc. Ltd. situated at 90 Feet Road, Thakur Complex, Kandivali (East), Mumbai - 400101 vherein SHANKAR NARAYAN DALVI died on 09 th April,2015. The aforesaid Society hereby invites claim/objection from the heirs or other claimants bjector/s to the transfer of said shares and interest of deceased member in the said Flat in the capital/property of the society within a period of 7 days from publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of th eceased member in the capital/property of the society. If no claims/objections ar eceived within the period prescribed above to the said Society as mentione below, the said society shall be free to deal with the shares & interest of the nember in the capital/property of the society in such manner as is provided under he bye-laws of such society

DATED : 07.11.2024

FOR OM SIDDHIVINYAK CO.OP.HSG.SOC.LTD. Hon'ble Secretary/Chairman

PUBLIC NOTICE	
---------------	--

Notice is hereby given to the public at large that my client MR. BHARAT BHALCHANDRA SANDHANE is the lawful owner of Flat No. 302 (Previously known as Flat No. 301), on 3rd Floor, in Wing "A" admeasuring about 350 Sq. Fts. area, in Bldg. No. 1 known as "Rukson Nagar", in the society known as "The Umang Co-op. Hsg. Soc. Ltd.", situated at Western Express Highway, Rukson Nagar Dahisar (East), Mumbai – 400 068., bearing CTS No. 2383, Village -Dahisar, Taluka - Borivali.

It is hereby informed by my client MR. BHARAT BHALCHANDRA SANDHANE that original Agreement dated 23rd February, 1985 bearing Reg. No.BOM/B/3109/1985 made between M/S. RUKSON CONSTRUCTION CO. (Vendors) and MR. BHARAT BHALCHANDRA SANDHANE (Purchaser) has been lost/misplaced by him and no traceable after due diligent search.

Any person(s) rightfully claiming to be in possession of or having charge or any beneficial right, title or interest in respect of the said original Agreement, is requested to return the original Agreement to the undersigned on the address given hereinbelow within 14 days from the date of publication hereof and inform any beneficial right title or interest in respect thereof alongwith supporting documents, failing which such claim/objections, if any, shall be deemed waived abandoned and not exist. Sd/

Vitesh R Bhoir (Advocate) Shop No. 10, Suraj Bali Niwas Station Road, Opp. Registration Office,

Date : 08/11/2024 Goregaon (West), Mumbai - 400104

#### Format C-1 Declaration about Criminal cases (As per the judgment dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP Creil No. 536 of 2011 (Public Interest Foundation & Or's vs Union of India & Anr. Name and address of candidate : Mr. SANDEEP AMARNATH PANDEY Name of political party : INDIAN NATIONAL CONGRESS (Independents candidates should write "Independent" here) Name of Election : LEGISLATIVE ASSEMBLY Name of Constituency : <u>132 / NALLASOPARA</u> I Mr. SANDEEP A. PANDEY (name of candidate) a candidate for the abovementioned election, declare for public information the following details about my criminal antecedents. (A) Pending Criminal cases Name of Cout Case No. Status of Section(s) of Act concerned and brief Sr. and dated case(s) description of offence(s) No. COURT OF MM THANE 135 Maharashtra Police Act. 217/17 No 1 aloffences (B) Details about cases of conviction for cri

Sr. No.		Description of offence(s) & Punishment imposed	
1 No		No	No

'In the case of election to Council of States or election to Legislative Council by MLAs mention the election concerned in place of name of constituency

#### Note

1. The particulars regarding criminal cases pending against the candidate shall be in bold letters.

2. The mutter in newspapers shall be published in font size of at least 12.

B. Details should be given separately for each case in separate rows

4. If a candidate is contesting an election on the ticket of a particular party he/she is required to inform the party about the criminal cases pending against him/her.

. The candidate shall report about publishing of declaration regarding criminal cases immediately after such publication to the Returning Officer In addition, he shall submit a report about publishing of the declaration regarding cases in Format C-4 along with the account of election expenses vithin 30 days of declaration of result of election. (a) In case of elections to the Lok Sabha and the Legislative Assemblies, this shall be submitted to District Election Officer concerned, (b) In case of elections to the Rajya Sabha and the State Legislative Council, this shall be submitted to the Returning Officer concerned.



CIN : U65923K12010PIC039179, Unit 301-315, 3rd Floor, A wing, Kanakia Wall Street, Andheri-Kurla Road, Andheri Fast, Mumbai–400093

## POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorised officer of Manappuram Home Finance Ltd ("MAHOFIN") under the Securitisation and Reconstruction o Financial Assets and Enforcement of Security Interest \*[Act], 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice calling upon the borrowers and co-borrowers to repay the amount mentioner in the notice and Interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said \*[Act] read with rule 9 of the said rules. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Manappuram Hom Finance Ltd as mentioned below for each of the respective properties

	Sr. No	Name of Borrower and Co-borrower/Loan account number/Branch	Description of Secured Asset in respect of which Interest has been created	Date of Demand Notice sent & Outstanding Amount	Date of possession
	1		FLAT NO.002, B WING, GRD FLR, SHYAM BHAVAN APARTMENT,KALHER VILLAGE, BHIWANDI DIST-THANE, P.O BHIWANDI, THANE, MAHARASHTRA, Pin: 421302		04-11-2024
Date - 08.11.2024 , Place - Thane			Sd/- Authorised	Officer, Manappuram Home	Finance Ltd

#### FORMAT C-1 DECLARATION ABOUT CRIMINAL CASES

(As per the judgement dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

lame of Candidate	:	SANTOSH NATRAJ JANGAM
ddress of Candidate	:	5th Road, Ekta Chawl, V.M. Road No. 5,, Nehru Nagar, Juhu, Mumbai - 400056, Maharashtra, India.
lame of Political Party	:	INDIPENDENT

Name of Election Maharashtra Legislative Assembly - 2024

Name of Consultancy 165, Andheri (West)

I SANTOSH NATRAJ JANGAM, a candidate for the above mentioned election, declare for public information the following details about mv criminal anteced

(A) Pending Criminal Cases - Sr. No. Name of Court		Case No. Status of		Section(s) of Acts Concerned & Brief description of offence(s)					
1	M.M. Court Andheri	FIR No.	Pending	448, 452, 324, 323, 427 &					
(B) De	Andheri 0094/2024 34 (B) Details about cases of conviction for criminal offences - NIL								
Sr.	Name of Court &	Description	of Offence(s) &	Maximum Punishment					
No.	date(s) of order(s)	Punishm	ent Imposed	Imposed					
Nil	Nil	Nil		Nil					
				Sd/-					

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that my client viz. MR. NITIN ASHOK GURAV i purchasing Flat No. 304, on 3rd Floor, area admeasuring 365 Sq. Ft. Carpet, in the Building No. B-13 in the Society known as "RITU ENCLAVE BLDG. No. B12, B13 CO-OP. HSG. SOCIETY LTD.," situated at Ritu Enclave, **Ghodbunder Road, Kasarwadawai**, constructed on land bearing Survey No. 172 (Pt) and S. No. 173 (Pt) of Village Kavesar, Thane (West), Taluka & Dist. Thane 400 607 from SMT. POONAM VIJAY MALHOTRA, who has represented that (1) vide Agreement for Sale Dated 10/08/2000 duly registered at Sub Registrar Thane-1 under Sr. No. 2980/2000 M/S. HARASIDDH PROPERTIES (THANE) PVT. LTD., being Promoters herein sold above said Flat to MR. VIJAY HARBANSLAL MALHOTRA & MRS. RAJRANI MALHOTRA, being Purchasers therein, (2) Whereas MRS. RAJRANI HARBANSLAL MALHOTRA died intestate on 23/04/2018 and her husband HARBANSLAL MALHOTRA died intestate on 23/04/2018 and ner nusband HARBANSLAL MALHOTRA was predeceased leaving behind them MR. VIJAY HARBANSLAL MALHOTRA (Son) as their legal heir and representative in respect of said Flat. (3) Whereas MR. VIJAY HARBANSLAL MALHOTRA died intestate on 08/05/2021 leaving behind him SMT. POONAM VIJAY MALHOTRA (Wife), MR. DEEPAK VIJAY MALHOTRA (Son) & MISS. JYOTI VIJAY MALHOTRA (Daughter) as his only legal heirs and representatives in respect of said Flat. (4) Whereas vide RELEASE DEED Dated 28/08/2024 duly egistered at Sub Registrar Thane-2 under Sr. No. TNN-2/23128/2024 MISS. YOTI VIJAY MALHOTRA & MR. DEEPAK VIJAY MALHOTRA, being RELEASORS therein released their all the undivided rights, title, interest and shares in the said flat in favour of SMT. POONAM VIJAY MALHOTRA, being RELEASEE therein, (5) Whereas Society has transferred said Flat and Share Certificate No. 44 bearing distinctive nos. 216 to 220 in respect of said flat in avour of SMT. POONAM VIJAY MALHOTRA on 14/08/2021.

All Persons including legal heirs, claiming any interest in the said Flat or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoeve re hereby required to make the same known to the undersigned at Office No , Tare Compound, Near Dakshin Hotel, Dahisar Check Naka, Dahisar (E), Mumbai-400068, within 07 days from the date hereof, failing which it shall be presumed that there is no claim over the said Flat.

Place : Mumba Date : 08.11.2024

#### Sd/-Mr. Kiran E. Kochrekar K. K. Associates, Advocates

# APLAB LIMITED

Plot No. 12, TTC Industrial Area, Thane Belapur Road, Digha, Navi Mumbai - 400 708 CIN: L99999MH1964PLC013018 E-mail: shares@aplab.com Website: www.aplab.com

NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of Aplab Limited ("the Company") will be held on Saturday, November 30, 2024, at 11.30 a.m (IST) through Video Conferencing (VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the businesses as set forth in the Notice convening the said Meeting.

n compliance with the provisions of sections 108 and other applicable provisions, if any, of th Companies Act, 2013 ('the Act') (including any statutory modifications or re-enactment thereor for the time being in force and as amended from time to time), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the 'Rules'), read with Genera Circular No. 14/2020 dated 8th April 2020, 17/2020 dated 13th April 2020, and various subsequer circulars, read with Circular No. 09/2023 dated September 25, 2023 as issued by Ministry of Corporate affairs (collectively referred to as ('MCA Circulars')) from time to time, permitted the companies to conduct General Meeting ("the Meeting") through Video Conferencing ("VC") facility or other Audio Visual means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") SEB (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations,2015 ("SEBI LODR Regulations" and MCA Circulars, Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Company will be held throug VC/OAVM on Saturday, November 30, 2024, at 11.30 a.m. (IST). The deemed venue for th EGM will be the Registered Office of the Company.

in terms of the aforesaid Circulars, Notice convening the EGM of the Company has bee dispatched only through electronic mode (i.e. mail) to the members who have registered their E mail IDs with the Depository Participant(s)/Company. The Company completed the dispatch of the Notice of the EGM on Thursday, November 7, 2024.

In terms of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, Regulation 44 of SEBI LODR Regulations and Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the company is pleased to provide to its Members, the facility to exercise their right to vote by remote e-voting or e-voting during the EGM. The Company has engage the services of NSDL as the Agency to provide an e-voting platform to the Members of the Company. The details relating to e-voting in terms of the Act and the relevant Rules are a

- All the businesses as set out in the Notice of EGM may be transacted through remote voting or e-voting during the EGM.
- The remote electronic voting will commence from Wednesday. November 27, 2024, a 9:00 A.M. and ends on Friday, November 29, 2024, at 5:00 P.M. No remote e-voting sha be allowed beyond the said date and time.
- The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, November 22, 2024 ("cut-of date"). Any person, who acquires shares of the company and becomes a member of the company after the dispatch of the Notice of EGM and holds shares as on the cut-off date may cast his/her vote through remote e-voting or e-voting during the EGM by obtaining th Login-ID and password by sending a request to shares@aplab.com. However, if such a member is already registered with NSDL for e-voting, then the existing User-ID and Passwo shall be used for casting a vote.
- Only those members who will be present at the EGM through VC/OAVM facility but have not already cast their vote by remote e-voting, shall be eligible to vote through the e-votin system in the EGM
- The Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting durin the EGM is Saturday, November 23, 2024 ("Cut-off date").
- A Member may participate in the EGM even after exercising his/her right to vote throug remote e-voting but shall not be allowed to vote again at the EGM.
- A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to ava the facility of remote e-voting or e-voting during the EGM.
- The Notice of the EGM is displayed on the website of the Company, i.e. www.aplab.com and available on the website of NSDL
- The manner in which the members, who are holding shares in dematerialized mode of physical form or who have not registered their email addresses with their Depository/the Company, can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during

#### PUBLIC NOTICE

Place : Mumba

This is to inform the general public that Original Share certificate of the following five members of Panchpakhadi Amey Co-op Society having address at Plot No. 61 Panchpakhadi, Swa. Savarkar Nagar, Mhada Vasahat, Thane (W) 400606, have been lost/misplaced. The said members of the society have applied for duplicate share certificates

Certificate No.	From-To	Flat No.	Member Name	Misplaced On
03	11 - 15	B-03	Deepak Gopinath Bankar	15/06/2024
11	51 - 55	B-11	Shalini Jayanth Mutta	05/08/2024
12	56 - 60	B-12	Dharma Sudhakar Shirke	15/04/2024
36	176 - 180	D-07	Sunita Vijay Tawde	15/08/2023
37	181 - 185	D-08	Ratan Gautam Jagtap	02/07/2023

The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of the /her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Panchpakhadi Amey Co-op Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws o

the Society.	
Date : 08-11-2024	For and on behalf of
Place : Thane	Panchpakhadi Amey Co-op housing society Ltd.,
Sanjay K. Kolge	Sd/-
(Advocate for Society)	(Hon. Secretary)

#### PUBLIC NOTICE

THIS IS TO INFORM THE GENERAL PUBLIC AT LARGE that my client intend to purchase the Flat Premises Viz. "Flat No. B-502 on 5th Floor in admeasuring about 38.69 Sq. Meter RERA Carpet area in the Building In admeasuring about 38.09 Sq. Meter RERA Carpet area in the Building No. 18 and Building known as "HAWARE INTELLIGENTIA Sigma South JVLR Wing B" situated at Hariyali Village, Tagore Nagar, Vikhroli East, Mumbai 400 083, along with One Covered Car Parking" from the Owner, SMT. SHALINI SURYAKANT BHELEKAR. SMT. SHALINI SURYAKANT BHELEKAR declares and confirms that SMT. SHALINI SURYAKANT BHELEKAR and MR. SURYAKANT I ANNAN. BHELEKAR method about a sid fut from HAWARE

LAXMAN BHELEKAR has purchased above said flat from HAWARE PROPERTIES (THE PROMOTER) under Agreement for Sale dated 24th day of November, 2020. Subsequently, MR, SURYAKANT LAXMAN BHELEKAR expired intestate on 14/06/2021 leaving behind his widow (SMT, SHALINI SURYAKANT BHELEKAR) and One Daughter (MISS. KHUSHI SURYAKANT BHELEKAR) as only surviving legal heirs. And subsequently MISS, KHUSHI SURYAKANT BHELEKAR being legal heirs of LATE MR. SURYAKANT LAXMAN BHELEKAR has released her 25% Undivided Shares, rights, title, interest and claim in the said flat in favou of SMT. SHALINI SURYAKANT BHELEKAR. As such SMT. SHALINI SURYAKANT BHELEKAR become the absolute owner of the said flat. Any person having right, title, interest, claim, demand, objection o whatsoever nature by virtue of said missing Agreement. The undersigned advocate hereby invites claims or objections. Kindly intimate the undersigned advocate in person or contact for my client at office address along with the relevant documents to support their claims/objections within 14 days from the date of publication of this notice from the date hereof failing which, the sale transaction will be completed without taking cognizance of the same considering the same being waived & my client shall not be responsible for the same Mumbai, Dated: 08/11/2024. Adv. Rakesh R. Gupta Divine Lega Off: 6, Building No 54, Aadarsh CHSL Opp. Property Registration Office, Tagore Nagar No 7, Vikhroli East, Mumbai-400083. Contact No. +91-9833284168 Email: rakesh.divinelegal@gmail.com

(Formerly known as East West Holdings Limited)
(Pormeny known as East west Prokings Limited)
Regd. Off: 62, Adarsh Industrial Estate, Sahar Chakala Road, Andheri East, Mumbai-400099
Tel: - 022 42219000 Website: http://www.ewhl.in Email: cs@ewfcpl.com
NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING & E-VOTING
NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting of the Shareholders of
East West Freight Carriers Limited (formerly known as East West Holdings Limited) will be
held on Friday, the 29th November, 2024 at 10:00 AM at Hotel Suba International, Plot No. 211,
Sahar Rd, Opposite Cigarette Factory, Chakala, Andheri East, Mumbai - 400099. to transact
the businesses set out in the Notice of the EOGM
In line with the MCA General Circular No. 20/2020 dated 5/5/2020, General Circular No. 02/2021
dated 13/1/2021, General Circular No 02/2022 dated 5/5/2022 and General Circular No. 10/2022
dated 28/12/2022 read with SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD11/CIR/P/2020/79 dated
12/5/2020, SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/11 dated 15/1/2021, SEBI
Circular no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13/5/2022 and SEBI Circular no.
SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05/01/2023, Notice of the EOGM is being sent only
through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the
Company/ its Registrar and Share Transfer Agent, Satellite Corporate Services Pvt. Ltd./
Depository Participant(s) The Notice of EOGM is available on the Company's website

EAST WEST EDEICUT CARDIEDS HAAITED

Depository Participant(s). The Notice of EOGM is available on the Company's website https://ewhl.in/investor-relations-2/ and the website of the Stock Exchange i.e. BSE limited.www.bseindia.com. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions

proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as the Agency to provide e-voting facility

A person, whose name appears in the Register of Members / Beneficial Owners as on the cut-of date, i.e., 22nd November, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the EOGM and holding shares as of the cut-off date i.e. 22ND November 2024, may obtain the user ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or info@satellitecorporate.com. However, if a person is already registered with NSDL for remote e voting then existing user ID and password can be used for casting vote;

The members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting AGM but shall not be entitled to cast their vote(s) again

#### Book Closure and E-voting Period:

- The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from 23rd November, 2024 to 29th November, 2024 (both days inclusive
- The remote e-voting facility shall commence on 26th November 2024 at 9.00 a.m. and ends on 28th November, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaiddate and time.

In case of any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL at the toll free no.: 1800-222-990.

> By Order of the Board For EAST WEST FREIGHT CARRIERS LTD (Formerly East West Holdings Ltd Sd

Na

1	54
Place: Mumbai	Ajaz Shafi Mohammed
Date: 07/11/2024	Managing Director & CEO

SANTOSH NATRAJ JANGAM



#### E-Auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFAESI Act, 2002, R/w rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers. Co borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured creditor, the Physical possession of which has been taken by the Authorised Officer of Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on 10-12-2024 "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" for recovery of below mentioned amount due to Equitas Small Finance Bank Ltd., from the following borrowers

Borrower/s & Guarantor/s Name & Address Total Due + Interest from	Description of the Immovable Property			
1. Mr. Digambar Sakharam Temkar, S/o. Sakharam Temkar,	All the pieace and parcel of land and building of Flat No.D-302,			
2. Mrs.Roopavati DTemkar, D/o. Bhgwan Madedly,	ad measuring 410 Sq.Ft., on the 3rd Floor, D Wing, Chandresh Shraddha			
3. Harishchandra Temkar,	Cooperative Housing Society A,B,C,D, Survey No.137(0), 187(N), Hissa			
4. Pravin Digambar Temkar,	No.2 & 11, Survey No.138(O), 188(N), Hissa No.6, Ambawadi, Achole			
All are residing at Flat No.D-302, Chandresh Shraddha, D Wing, 3rd	Road, Nr Babulpada, Nallasopara (East), Vasai, Maharashtra-401209.			
Floor, Ambawadi, Achole Rd, Nr. Babulpada, Nallasopara (E), Vasai,	Together with all buildings and structure attached to the earth or			
Maharashtra-401209.	permanently fastened to anything attached to earth, both present and			
Loan Account NoVLPHVSHI0001686	future and all easamentary / mamool rights annexed thereto.			
Claim Amount Due Rs.1365712/- as on 31-10-2022 with further	Reserve Price: Rs. 20,50,000 /-			
interest from 01-11-2022 with monthly rest, charges and costs, etc., (Total	Earnest Money Deposit: Rs. 2,05,000 /-			
Outstanding being Rs. 1396317.93 /- as on 01-11-2024).	Contact Names : Anant Arolkar : 9969261176,			
	Mahendra Dewade : 9867390892			
Date of Auctio	n: 10-12-2024			
For detailed terms and conditions of the E-Auction sale, please refer to the link provided in				

www.equitasbank.com & https://www.bankeauctions.com Date - 08.11.2024. Place - Vasai

Authorized officer, Equitas Small Finance Bank Ltd

## FORMAT C-1

DECLARATION ABOUT CRIMINAL CASES (As per the judgement dated 25th September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil) No. 536 of 2011 (Public interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)

Name of Candidate	:	BABANNA RAMU KUSHALKAR
Address of Candidate	:	Flat No. D-101, Prathamesh Residency CHS, Dadabhai Road, Near Bhavans College, Andheri (West), Mumbai - 400058.
Name of Political Party	:	UTTAR BHARTIYA VIKAS SENA
Name of Election	:	Maharashtra Legislative Assembly - 2024
Name of Consultancy	:	165, Andheri (West)
I BABANNA RAMU KUSH about my criminal antece		a candidate for the above mentioned election, declare for public information the following details

(A) Pending Criminal Cases - Nil							
Sr. Name of Court No.		Case No. and Dated	Status of Case(s)	Section(s) of Acts Concerned & Brief description of offence(s)			
1	66 M.M. Court	C.C. No.	Pending	448, 427, 504, 506, 509 &			
Andheri		577/PS/2010		34			
(B) De	tails about cases of co	onviction for cri	iminal offences - N	IIL			
Sr.	Name of Court &	Description of Offence(s) &		Maximum Punishment			
No.	date(s) of order(s)	Punishm	ent Imposed	Imposed			
Nil	Nil	Nil		Nil			
				Sd/-			
	BABANNA RAMU KUSHALKAR						

the EGM will be provided in the Notice of the EGM.

In case of any query/grievance with respect to remote e-voting. Shareholders, may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and remote e-voting User Manua for shareholders available under the Downloads section of NSDL e-voting websit www.evoting.nsdl.com or call on.: Ramesh Babu A or send a request to company shares@aplab.com.

#### lanner of Registration of e-mail addresses:

In case shares are held in physical mode, please update your e-mail ID with shares@aplab.co In case shares are held in demat mode, please update your e-mail ID with your relevant Depositor Participant

	For Aplab Limited
	Sd/-
Date: November 07, 2024	Rajesh K. Deherkar
Place: Navi Mumbai	CFO & Company Secretary

	WHITE HALL COMM						)						
	Registered Office:- O-402, 4th Fl	loor, 389, P	alai Ratan H	House, Sank	ara Mattam	Road,							
	Kings Circle,	Matunga, N	1umbai - 40	0 019 IN									
	Tel: 022-22020876 CIN: L51900MH1985PLC035669												
	E-mail: whitehall@vahoo.com Website: www.whitehall.co.in												
F	EXTRACTS OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH												
		SEPTEMBE											
	-			mount in L	akhs (Exce	pt Earning	Per Share						
	Amount in Lakhs (Except Earning Per Sha Quarter ended Half year ended Year En												
SL	Particulars				<i>,</i>								
No	i articulars	30th Sept 2024	30th June 2024	30th Sept 2023	30th Sept 2024	30th Sept 2023	31st Marc						
			2024 Un-Audited				2024 Audited						
1	Total Income from operations	0.10	0.02	0.16	0.12	0.29	0.51						
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax,	0.10	0.01	0.10	0.12	0.20	0.01						
-	Exceptional and/or Extraodinary items)	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(18.80)						
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax	(	(	(0.0.1)	(0)	(	(						
- I	(after Exceptional and/or Extraodinary items)	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(18.80)						
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax		,,	1	, , , ,		, ,						
	(after Exceptional and/or Extraodinary items)	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(22.51)						
5	Total Comprehensive Income for the period												
	[(Comprising profit/Loss for the period (after tax)												
	and other Comprehensive Income (after tax)]	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(22.51)						
6	Paid up Equity share capital	24.90	24.90	24.90	24.90	24.90	24.90						
7	Reserves (excuding Revaluation Reserve)												
	as shown in the Audited Balance Sheet of												
-	the previous year		-	-			(172.85)						
8	Securities Premium Account	-	-	-	-	-	-						
9	Net Worth	(157.36)	(152.51)	(132.96)	(157.36)	(132.96)	(147.95)						
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	202.22	187.69	188.83	202.22	188.83	193.61						
11	Outstanding Redeemable Preference Shares	- 0.40		- 7.50	- 0.40	- 7.50	7.70						
12		8.12	7.54	7.58	8.12	7.58	7.78						
13	for continuing and discontinued operations-												
-	a. Basic:	(1.93)	(1.84)	(1.53)	(3.78)	(3.02)	(9.04)						
	b. Diluted:	(1.93)	(1.84)	(1.53)	(3.78)	(3.02)	(9.04)						
14		(1.00)	(1.04)	(1.33)	(0.70)	(0.02)	(0.04)						
15													
16													
17	Interest Service Coverage Ratio	(1.30)	(1.35)	(2.02)	(1.33)	(1.99)	(1.40)						
	tes:	(1.00)	(1.00)	(2.02)	(1.00)	(1.33)	(1.40)						

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Half Year ended 30th September, 2024 Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the website of the Company (www.whitehall.co.in)

Previous year's figures have been regrouped/rearranged wherever necessary to make them comparable

Place Date

3 The above results, has been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 7th November, 2024 as per Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

	For White Hall Commercial Company Limited
	Sd/-
	Rohit P. Shah
: Mumbai	Wholetime Director
: 7th November, 2024	DIN: 00217271

# मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदार संघात जनजागृती अभियान

- CHOCHER., CÎNER CHÎCINE CHE, CIEDRO CUÊR CHERÎ (C., \_\_\_\_\_\_ GIUD, CIICH, CICO CICHOL (10)

त्ताः प्रधावेचे पत्ति प्रतीय व्यवनीयाण वैविद्याले. व्यवन 

# ╶┎┰╫╓╖╓╕┍╖┎╫╓╠╕╚╠╕┍┲╓┰╫╶╫╶╫╶╂╶┎┲╓╢╴

לאלה, אלה אכל אנוונים היכר בליוונים 01000°CF 700 001000 000 0100°, 0100 <u>Anning, and anning ar</u> and the כוושי שני העבורה התבובה אות נוחום , באם מעשה גים מכור הים מעם היום היום 

## NOTICE

Mrs. Tejashree Arun Shinde Wife of late Mr. Arun Ramchandra Shinde declared that my husband passed away on 21/04/2024 Being legal heir. I desire to apply for transfer of below mentioned Vehicle in my name & take the possession of the vehicle no. MH 47 AV 2845 Model Boyal Enfield classic 350 Manufactured in 29th Sept. 2020.

so if any person having any claims objections should contact within 15 days on Mobile No. 9833072274 & thereafter no claims will be entertained

# **PUBLIC NOTICE**

Public at large hereby informed that our client MR. EVRIS D'SOUZA aged 46 years resident of has purchased and acquired Mumbai mercial stall bearing No. 192 Grou und flor

# 

# 

#### PUBLIC NOTICE Public Notice is hereby given to the public at large that Mr Dhansukhlal Mehta Who Passed Away on 31-08-2008 and Mrs Usha Dhansukh Mehta who is the Current owner of the property/flat which is Shop No. 7, on the Ground Floor, admeasuring 230 sq. ft. carpet area, in the "Ghatkopar Navratna Premises Co-operative Society Limited", lying & being situated at Plot No. 22/23, admeasuring 1138.30 sq. mtrs. (Builtup), Maneklal Mehta Estate, Ghatkopar (West), lumbai 4000861t is observed that Mr Dhansukhlal Mehta passed away on 31-08-2008 leaving behind him, his wife Mrs Usha Dhansukh Mehta one Son and Two Daughter that is Monali Nirav Jagad nee Monali Dhansukh Mehta [married daughter], 2] Dipali Siddhartha Shah nee Dipali Dhansukh Mehta (married daughter]& 3] Sanjeev Dhansukh Mehta [Son] as legal heirs of deceased Dhansukhlal arotamdas Mehta. . If any person and/or party has got any claim or all benefits attached thereto by way of any Sale, Agreement to Sale, Deed, Document, Writing, Agreement or mortgage, charge or lien and/or any arrangement and/or any other claim or right to the premises all benefits attached thereto or any part thereof is required to intimate the undersigned within 7 days from the publication of this Notice, failing which, my clients will complete the Mortgage without any reference to such claim or rights and such claim or rights, if any, shall deemed to have been waived.NotesAs per information provided. Sd/-

Adv Afreen Shaikh. Plot No 42, Line No A Unit No 8, Shivaji Nagar, Govandi, Mumbai - 400043.

# जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आदर्श कपोल --नगर को-ऑप.हौ.सो.लि., बिल्डींग एल, आचोळे रोड, नालासोपारा (पू), जि. पालघर, मधील फ्लॅट नं. ०३, कै. राजेंद्र दामोदरदास दोशी यांचे नावे आहे. श्री. राजेंद्र दामोदरदास दोशी (अविवाहीत) यांचा दि. २४/११/२०२३ रोजी मृत्यु झालेला आहे. त्यांचे वहील श्री. टामोटस्टास छबीलटास दोशी हे दि. २२/०८/२००२ रोजी व त्यांची आई श्रीमती विमलबेन दामोदरदास दोशी हे दि. २६/ ०१/१९९४ रोजी मयत झालेले आहेत. त्यांचे मृत्युनंतर माझे अशिल श्री. शरद दामोदर दोशी (भाऊ) व सौ निता नवीनचंद लालीवाला (बहीण)

जाहिर नोटीस सर्व लोकांस कळविण्यात येते की, दुकान नं तळमजला. क्षेत्रफळ – ६६.८९ चौ.मिटर ( वांधिव क्षेत्र), इमारत कं.२, "लवदिप अ मेंटस", "लवदिप - ३ को ऑप हाऊ सोसायटी लि.,"स.नं.३४, हि.नं.१A गांव-मौजे वालीव, वसई-(पुर्व), ४०१ २० मालमल्ता कं . VL04/5172/105, विभाग कं ता • वसई, जि • पालघर • अशी मिळकत १)? अवदास अहमद शेख (५०%भाग) व २) वसीउल्लाह शेख (५०% भाग) हयांनी मे . के एंटरप्रायजेस तर्फे भागिदार श्री • दिपक क ग़ेटवाणी हयांच्याकडून दि २**०/०**७/२ रोजीच्या दस्त कं . वसई-३-९७३९-२०११, अ जरेदी केली होती व आहे**.** अशा हया दु मिळकत संदर्भातील एक अगोदरचे मा थी.वसीउल्लाह शेख हे दि.0८/0३/२0 रोजी कोणत्याही मृत्युपत्रा शिवाय मयत झाले अ यांच्या मृत्युपश्चात १)श्रीमती • जमिला वसीउल गेख (पली), २)श्री मो वकार वसीउल्लाह (मुलगा), ३) कु . सिद्दिका वानो वसीउल्लाह (मुलगी), ४) कु.अक्सा वसीउल्लाह (मुलगी), ५) कु.मन्तशा वसीउल्लाह (मुलगी), ६) कु.सदफ वसीउल्लाह (मुलगी), ७) कुन्मोहम्मद विलाल वसीउल गेख (मुलगा), ८) कु.मोहम्मद उमर वसीउल शेख (मुलगा), ९) कु.अव्दुल्लाह वसीउल शेख (मुलगा) व १०) कु मोहम्मद ओर वसीउल्लाह शेख (मुलगा), असे एकुण १० व आहेत• अशा या दुकान मिळकतीचे अ कै • वसीउल्लाह शेख, हयांच्या मृत्युपश्चात त्यां गरसा हक्काच्या दृष्टीकोनातुन नामाधिकार तप आहोत, तरी सदर मिळकती संबधाने कोणाही हेतसबंधाच्या दृष्टीने विक्री, गहाण, दान, द वक्षीसपत्र, वारसाहक्क, भाडेपट्टा, मृत्य वगैरेरित्या हितसबंधाच्या वा हस्तांतरणाच्या द्र विधीगाहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यास पुरावा असेल तर त्यांनी लेखी कायदेशीर ह राव्यासकटच सदरची नोटीस प्रसिध्द झाल्याप ४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय ११७ /१ ला मजला, सत्यम शिवम शॉपींग रे नालासोपारा प. ता . वसई, जि . पालघर कळवा हरकत सादर केली पाहिजे. अन्यथा कोग काहीच हरकत नाही व हरकत हक्कं असल्या सोडून देण्यात आला आहे असे समजुन मिळ अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे नामाधिकार दाखला देण्यात येर्डल . दिनांकः ०८ /११ /२०२४ पेन वकील ॲन्ड सन्सकां ॲड ∙वेन्सन विल्यम पेन

	रणांबाबतचे घोषणापत्र	(उमेदवा	राने वृत्तपत्रे व दृ	रदर्शन	यामध्ये प्रसिध्द करण्यासाठी)	
	/रणाजावतच वापणापत्र					
ाननीय सर्वो करणी दिनां	च्च न्यायालयाने २०११ ची क २५ सप्टेंबर २०१८ रोजी	रीट विनंती याचिका ( दिलेल्या न्यायनिर्णयानु	देवाणी) कमांक ' ;सार	५३६ (परि	ब्लेक इंटरेस्ट फाउंडेशन आणि इतर	विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इ
	गववपत्ताः- श्री. ब		,			
	रुम नं	. डी १०१, प्रथमेश रे	सीडेन्सी कॉ. हा	. सौ. द	ादाभाई रोड, जवळ भवनस महापि	वेद्यालय, अंधेरी (पश्चिम) मुंबई
ाजकिय पक्ष नेवडणुकीचे तदार संघार	नाव ः विधान	भारतीय विकास सेना सभा सार्वत्रिक निवड , अंधेरी (पश्चिम) विध		संघ		
गे, श्री बाबण	णा रामू कुशाळकर वर ग				ाइया फौजदारी पूर्व चरित्राबदलच	ा पुढील तपशील जनतेच्या माहि
गेषित करीत 	1 आहे:- फौजदारी प्रकरणे					
अ) प्रलाबत अनुक्रमां		प्रकरण क्रमांक व	प्रकरणांची		संबंधित आधिनियमाचे कलम	
0.3	नाव	दिनांक	सदस्थिती	(अচি	धनियमांची कलमे) आणि अपराध	गचे
	114	14.114	(q) (4()	(011	(अपराधांचे) थोडक्यात वर्णन	
٤.	६६ एम.एम कोर्ट	सी.सी.	बाकी	ਰਾ	रतम ४४८,४२७,५०४,५०६	
· · ·		सा.सा. ५७७/पी.एस/२०१		1	५०९ आणि३४	`,
(	, , ,				J & J AIII.1 & 9	
	जदारी अपराधांसाठी दोष					7
अ.क्र	न्यायालयाचे नाव व आ		। (अपराधांचे) व	र्णन	जास्तीत जास्त	
	(आदेशांचे) दिनांक	ৰ ঠাঠাৰ	लेली शिक्षा		ठोठावलेली शिक्षा	_
۶.	निरंक		निरंक		निरंक	
						बाबण्णा रा
मैजराम <u>ी</u>	गत्रनगणमामनन्ते घो		I क-१ ते सौ	डपत्र २ ८ आ त्र क-१	णि क / सीएअ १	पत्रे, दूरदर्शन यामध्ये प्रसिद्ध
	प्रकरणाबाबतचे घोग वोच्च न्यायालयाने २०:	गणापत्र	ाक-१ ते सौ प्रप	८ आति त्र क-१	णि क / सीएअ १	
ाननीय स डिया व इत	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक	<b>गणापत्र</b> ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो	ा क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य	८ आर्ति त्र क- ो) क्रम ायनिर्णा	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्त) गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ वानुसार.	
गननीय स डिया व इत उमेदवाराचे	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत र्रि	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमनी शाह, जवाह-	ा क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य	८ आर्ति त्र क- ो) क्रम ायनिर्णा	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्त) गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ वानुसार.	
ााननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शाचे नाव : हिन्दू समाज	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह पार्टी	ा क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य	८ आर्ति त्र क- ो) क्रम ायनिर्णा	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्त) गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ वानुसार.	
ााननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नवडणुकीचे	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ता: श्री भरत f शाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह पार्टी	ा क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य	८ आर्ति त्र क- ो) क्रम ायनिर्णा	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्त) गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ वानुसार.	
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नवडणुकीचे ततदारसंघार	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ता: श्री भरत f शाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म् वे नाव : १६३ गोरेगांव	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह पार्टी महाराष्ट्र राज्य	ा क-१ ते सौ प्रपः चिका (दिवाणं जी दिलेल्या न्य : नगर, गोरेगाव	८ आति त्र क-१ ते) क्रम ायनिर्णन त (प), र्	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्त गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. रुंबई	ें उंडेशन आणि इतर विरुद्ध
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नवडणुकीच ातदारसंघाच गि भरत खि	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ता: श्री भरत f शाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म् वे नाव : १६३ गोरेगांव	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह पार्टी महाराष्ट्र राज्य	ा क-१ ते सौ प्रपः चिका (दिवाणं जी दिलेल्या न्य : नगर, गोरेगाव	८ आति त्र क-१ ते) क्रम ायनिर्णन त (प), र्	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्त) गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ वानुसार.	ें उंडेशन आणि इतर विरुद्ध
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नवडणुकीच ातदारसंघाच गि भरत खि	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म वे नाव : १६३ गोरेगांव बमजी शाह (उमेदवारा	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी ग्हाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद रं	ा क-१ ते सौ प्रपः चिका (दिवाणं जी दिलेल्या न्य : नगर, गोरेगाव	८ आति त्र क- १ ो) क्रम ायनिर्णन त (प), र् णुकीच	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्ता गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jबई 1 उमेदवार असून, माझ्या फौ	ें उंडेशन आणि इतर विरुद्ध
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पश्च तवडणुकीचे तदारसंघाचे तिदारसंघाचे ाहितीसाठी	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म वे नाव : १६३ गोरेगांव श्रमजी शाह (उमेदवारा धोषित करोत आहे:-	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी गहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद रे (अ) !	ा क-१ ते सौ प्रप विका (दिवार्ण जी दिलेल्या न्य जगर, गोरेगाव केलेल्या निवड प्रलंबित फौज	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्ता गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. गुंबई 1 उमेदवार असून, माझ्या फौ <b>ाकरणे</b>	ें उंडेशन आणि इतर विरुद्ध
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नवडणुकीच ातदारसंघाच गि भरत खि	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म वे नाव : १६३ गोरेगांव बमजी शाह (उमेदवारा	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी गहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद रे (अ) !	ा क-१ ते सौ प्रपा विका (दिवाण जी दिलेल्या न्य ज्वरार, गोरेगाव केलेल्या निवड	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्ता गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ ाकरणे प्रकरणाची सद्य - कलम	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु गस्थिती संबंधित अधिनियम अधिनियमांची कुलमे)
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पश्च तवडणुकीचे तदारसंघाचे तिदारसंघाचे ाहितीसाठी	र्वोच्च न्यायालयाने २० र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शचे नाव : हिन्दू समाज वे नाव : विधानसभा, म वे नाव : १६३ गोरेगांव श्रमजी शाह (उमेदवारा धोषित करोत आहे:-	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी गहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद रे (अ) !	ा क-१ ते सौ प्रप विका (दिवार्ण जी दिलेल्या न्य जगर, गोरेगाव केलेल्या निवड प्रलंबित फौज	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएअ १ (उमेदवाराने वृत्ता गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ ाकरणे प्रकरणाची सद्य - कलम	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनियम
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पश्च तवडणुकीचे तदारसंघाचे तिदारसंघाचे ाहितीसाठी	र्वोच्च न्यायालयाने २० रा) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : तिथानसभा, म वे नाव : १६३ गोरेगांव मजी शाह (उमदवारा धोषित करीत आहे:- न्यायालयाचे न माननीय महानगर	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी हहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद वं (अ) ! ाव प्रकरण व्र केस व्र	क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य दनगर, गोरेगाव कलेल्या निवड <u>कलंबित फौज</u> कमांक व दिन	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएअ (उमेदवाराने वृत्ता गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ ाकरणे प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनिया अधिनियमांची कलमे) 1 (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504
ाननीय सा डिया व इत उमेदवाराचे गंजकीय पक्ष गंवडणुकोचे तदारसंघान तिदारसंघान गि भरत छि ाहितीसाठी अ.क्र.	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक जाव व पत्ताः श्री भरत f हाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : हिन्दू समाज वे नाव : १६३ गोरेगांव माजी शाह (उमेदवारा घोषित करीत आहे:- न्यायालयाचे न माननीय महानगर दंडा्धिकारी बोरिव	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी हहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद वं (अ) ! ाव प्रकरण व्र केस व्र	ा क-१ ते सौ प्रप जिका (दिवार्ण जी दिलेल्या न्य दनगर, गोरेगाव केलेल्या निवड <b>ग्रलंबित फौज</b> कमांक व दिन	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएअ (उमेदवाराने वृत्ता गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ ाकरणे प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनियम अधिनियमांची कलमे) t (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 ग़ालक आणि त्याच्या
ाननीय सा डिया व इत उमेदवाराचे गंजकीय पक्ष गंवडणुकोचे तदारसंघान तिदारसंघान गि भरत छि ाहितीसाठी अ.क्र.	र्वोच्च न्यायालयाने २० रा) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत f शाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : तिथानसभा, म वे नाव : १६३ गोरेगांव मजी शाह (उमदवारा धोषित करीत आहे:- न्यायालयाचे न माननीय महानगर	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी हहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद वं (अ) ! ाव प्रकरण व्र केस व्र	क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य दनगर, गोरेगाव कलेल्या निवड <u>कलंबित फौज</u> कमांक व दिन	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएआ (उमेदवाराने वृत्ता वानुसार. वुंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ (करणे) प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनियम अधिनियमांची कलमे) 1 (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि
ाननीय सा डिया व इत उमेदवाराचे गंजकीय पक्ष गंवडणुकोचे तदारसंघान तिदारसंघान गि भरत छि ाहितीसाठी अ.क्र.	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक जाव व पत्ताः श्री भरत f हाचे नाव : हिन्दू समाज वे नाव : हिन्दू समाज वे नाव : १६३ गोरेगांव माजी शाह (उमेदवारा घोषित करीत आहे:- न्यायालयाचे न माननीय महानगर दंडा्धिकारी बोरिव	वणापत्र ११ ची रीट विनंती य २५ सप्टेंबर २०१८ रो खेमजी शाह, जवाह- पार्टी हहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद वं (अ) ! ाव प्रकरण व्र केस व्र	क-१ ते सौ प्रप चिका (दिवाण जी दिलेल्या न्य दनगर, गोरेगाव कलेल्या निवड <u>कलंबित फौज</u> कमांक व दिन	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएआ (उमेदवाराने वृत्ता वानुसार. वुंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ (करणे) प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनियम अधिनियमांची कलमे) t (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 ग़ालक आणि त्याच्या
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष वेवडणुकीचे तदारसंघाने तदारसंघाने शि भरत छि ाहितीसाठी <b>अ.क्र.</b> १	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ता: श्री भरत हा वे नाव : हिन्दू समाज वे नाव : हिन्दू समाज ने वा : हिन्दू समाज वे नाव : १६३ गोरेगांव माज शाह (उमेदवारा घोषित करीत आहे:- न्यायालयाचे न माननीय महानगर दंडाधिकारी बोरिव मुंबई	राणापत्र ११ ची रीट विनंती य खमजी शाह, जवाह- पार्टी हहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद व (3) 1 तब प्रकरण व हली केस व 2804 /	क-१ ते सौ प्रप जिका (दिवाण जी दिलेल्या न्य दनगर, गोरेगाव कलेल्या निवड कलेका न दिन कमांक व दिन PW/2021	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएआ (उमेदवाराने वृत्ता वानुसार. वुंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ (करणे) प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनियम अधिनियमांची कलमे) 1 (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि
ाननीय सा डिया व इत उमेदवाराचे गंजकीय पक्ष गंवडणुकोचे तदारसंघान तिदारसंघान गि भरत छि ाहितीसाठी अ.क्र.	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक जाव व पत्ताः श्री भरत हा व व पत्ताः श्री भरत हे नाव : हिन्दू समाज वे नाव : हिन्दू समाज मे व राह ( उमेदवारा घोषित करीत आहे:- - - व्यायालयाचे न माननीय महानगर दंडाधिकारी बोरिव मुंबई फौजदारी	राणापत्र ११ ची रीट विनंती य खेमजी शाह, जवाह- पार्टी रहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद वं (आ) ाव प्रकरण व्र (आ) तली वेषस व 2804/ अपराधांसाठी दोष	ा क-१ ते सौ प्रप जि दिवाण जी दिलेल्या न्य तनगर, गोरेगाव कलेल्या निवड कलंबित फौज कमांक व दिन PW / 2021 सिद्ध	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएआ (उमेदवाराने वृत्ता वानुसार. वुंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ (करणे) प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु अधिनियमांची कलमे) I (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि वंविध गुन्ह्यांच्या खोटचा तक्र
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष वेवडणुकीचे तदारसंघाने तदारसंघाने शि भरत छि ाहितीसाठी <b>अ.क्र.</b> १	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक जाव व पत्ताः श्री भरत हा व व पत्ताः श्री भरत हे नाव : हिन्दू समाज वे नाव : हिन्दू समाज मे व राह ( उमेदवारा घोषित करीत आहे:- - - व्यायालयाचे न माननीय महानगर दंडाधिकारी बोरिव मुंबई फौजदारी	राणापत्र ११ ची रीट विनंती य खमजी शाह, जवाह- पार्टी हहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद व (3) 1 तब प्रकरण व हली केस व 2804 /	ा क-१ ते सौ प्रप जि दिवाण जी दिलेल्या न्य तनगर, गोरेगाव कलेल्या निवड कलंबित फौज कमांक व दिन PW / 2021 सिद्ध	८ आति त्र क- १ गे) क्रम 1यनिर्णन त (प), र् णुकीच दारी प्र	णि क / सीएआ (उमेदवाराने वृत्ता वानुसार. वुंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ (करणे) प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु ास्थिती संबंधित अधिनियम अधिनियमांची कलमे) 1 (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि
ाननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष वेवडणुकीचे तदारसंघाने तदारसंघाने शि भरत छि ाहितीसाठी <b>अ.क्र.</b> १	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत हा व व पत्ताः श्री भरत हे नाव : हिन्दू समाज ये नाव : हिन्दू समाज मे नाव : १६३ गोरेगांव मान राह (उमेदवारा घोषित करीत आहे:- - - व्यायालयाचे न मान नीय महानगर दंडाधिकारी बोरिव मुंबई फौजदारी ठरविलेल्य - व्यायालयाच	राणापत्र ११ ची रीट विनंती य खेमजी शाह, जवाह- पार्टी रहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद व (अ) ! व प्रकरण व तली केस द 2804 / अपराधांसाठी दोष ग प्रकरणांचा तपश् वे नाव व आदेशास्	ा क-१ ते सौ प्रप जि दिलेल्या न्य जगे दिलेल्या न्य जगर, गोरेगाव कलेल्या निवड कलंबित फौज कमांक व दिन कमांक व दिन P W / 2021 सिद्ध गिल	८ आत त्र क- गे) क्रम विगिर्ग र (प), र् दारी प्र दारी प्र	णि क / सीएआ (उमेदवाराने वृत्ता वानुसार. वुंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ (करणे) प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु अधिनियमांची कलमे) I (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि वंविध गुन्ह्यांच्या खोटचा तक्र
गननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नेवडणुकोचे ततदारसंघान तादारसंघान तादारसंघान आ.क्र. १ १ (ब)	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत हा व व पत्ताः श्री भरत हे नाव : हिन्दू समाज ये नाव : हिन्दू समाज मे नाव : १६३ गोरेगांव मान राह (उमेदवारा घोषित करीत आहे:- - - व्यायालयाचे न मान नीय महानगर दंडाधिकारी बोरिव मुंबई फौजदारी ठरविलेल्य - व्यायालयाच	राणापत्र ११ ची रीट विनंती य खमजी शाह, जवाह- पार्टी हाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद व (अ) ! व प्रकरण व त्रि प्रकरण व व केस व 2804/ आपराधांसाठी दोष ग प्रकरणांचा तपड्	ा क-१ ते सौ प्रप जि दिलेल्या न्य जगे दिलेल्या न्य जगर, गोरेगाव कलेल्या निवड कलंबित फौज कमांक व दिन कमांक व दिन P W / 2021 सिद्ध गिल	८ आत त्र क- गे) क्रम विगिर्ग र (प), र् दारी प्र दारी प्र मंक	णि क / सीएअ (उमेदवाराने वृत्त वा उमेदवार (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jवई ा उमेदवार असून, माझ्या फौ करणे प्रकरणाची सद्द कलम आणि अपराधाचे IPC कलम चाळ म कुटुंबाकडून छळ यासंबंधीच्या	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु अधिनियमांची कलमे) I (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि वंविध गुन्ह्यांच्या खोटचा तक्र
गननीय स डिया व इत उमेदवाराचे ाजकीय पक्ष नेवडणुकोचे ततदारसंघान तादारसंघान तादारसंघान आ.क्र. १ १ (ब)	र्वोच्च न्यायालयाने २० (र) या प्रकरणी दिनांक नाव व पत्ताः श्री भरत हाव नाव : हिन्दू समाज वे नाव : हिन्दू समाज वे नाव : १६३ गोरेगांव मजी शाह (उमेदवारा घोषित करीत आहे:- न्यायालयाचे न माननीय महानगर दंडाधिकारी बोरिव मुंबई फौजदारी ठरविलेल्य न्यायालयाच (आदे	राणापत्र ११ ची रीट विनंती य खेमजी शाह, जवाह- पार्टी रहाराष्ट्र राज्य चे नाव) वर नमूद व (अ) ! व प्रकरण व तली केस द 2804 / अपराधांसाठी दोष ग प्रकरणांचा तपश् वे नाव व आदेशास्	ा क-१ ते सौ प्रप जि दिलेल्या न्य जगे दिलेल्या न्य जगर, गोरेगाव कलेल्या निवड कलंबित फौज कमांक व दिन कमांक व दिन P W / 2021 सिद्ध गिल	८ आतं त्र क- गे) क्रम यनिर्णन ए (प), र् दारी प्र दारी प्र पराधा ठ	णि क / सीएअ (उमेदवाराने वृत्त गंक ५३६ (पब्लिक इंटरेस्ट फॉ यानुसार. jंबई ा उमेदवार असून, माझ्या फौ ाकरणे प्रकरणाची सद्य कलम आणि अपराधाचे IPC कलम चळ म कुटुंबाकडून छळ यासंबंधीच्या 1	उंडेशन आणि इतर विरुद्ध जदारी पूर्व चरित्रबद्दलचा पु अधिनियमांची कलमे) I (अपराधांचे) थोडक्यात 354,324,323,509,504 गालक आणि त्याच्या मारहाण, अपमान आणि वंविध गुन्ह्यांच्या खोटचा तक्र

#### राधांचे) वर्णन जास्तीत जास्त ठोठावलेली शिक्षा शक्षा निरंक

क-१ ते सी ८ आणि क / सीएअ

יוופעווקוט אוואט אינע סופ											
	(अ) प्रलंबित फौजदारी प्रकरणे										
अ.क्र.	न्यायालयाचे नाव	प्रकरण क्रमांक	व दिनांक	प्रकरणाची सद्यस्थिती संबंधित अधिनियमांचे कलम अधिनियमांची कलमे) आणि अपराधाचे (अपराधांचे) थोडक्यात वर्णन							
8	माननीय महानगर दंडाधिकारी बोरिवली मुंबई	केस क्रमांक 2804 / P W		IPC कलम 354,324,323,509,504 चाळ मालक आणि त्याच्या कुटुंबाकडून मारहाण, अपमान आणि छळ यासंबंधीच्या विविध गुन्ह्यांच्या खोटचा तक्रारी							
(ब) फौजदारी अपराधांसाठी दोषसिद्ध ठरविलेल्या प्रकरणांचा तपशील जास्तीत ज्यास्त ठोठावलेली शिक्षा											
अ.क्र.	न्यायालयाचे नाव (आदेशांचे		अपराधा र	चे (अपराधांचे) वर्णन व ठोठवलेली शिक्षा							
१	लागू नाह	វិ		लागू नाही लागू नाही							

		Plot No.172/194, Haji Ismail Gani Bldg, Dr Babasaheb Ambedkar Road, Opp. Byculla Railway		ह कायदशार		-										
		Station (East), Byculla, Mumbai- 400027, State	e	तरी कोणाही										FORMAT C-1		
<b>जाहीर नोटी</b> स		Maharashtra from MS. VARIJA SANJEEVA	A   -	नं.०३ च्या	ा संदर्भात ह	ख़्क, दावा	ा, वारसा,		(For candidate to publish in new					olish in newspaper. TV)		
तमाम जनतेस ह्याद्वारे कळविण्यात येते की,		SHETTY her right, title and interest in the property.	e t	हितसंबंध अ	ासेल तर सद	र सूचना प्रसि	प्रध्दी पासून		Declaration about criminal cases							
गांव मौजे बऱ्हामपुर, तालुका वसई, जिल्हा पालघर		All persons having any right, title interest, clain	n   1	१४ दिवसांच्य	या आत योग्र	प्र त्या कागद	पत्रकांसह.									
येथील स.न. २१, हिस्सा नं. ३, स.न. २१,	against the property are hereby notify the same in writing to the undersigned at Radhakrishna R. लोखी पुराव्यानिशी पत्ता. ऑफीस नं. सी/२४,								(As per the judgment dated 25 <sup>th</sup> September, 2018 of Hon'ble Supreme Court in WP (Civil,							
हिस्सा नं. २/ब, स.न. २१, हिस्सा नं. १०/अ,	Thekur (Advecate) Clo A V Sawid & Co. 3/4								No. 536 of 2011 (Public interest Foundation & Ors. Vs. Union of India & Anr.)							
हया तीनही जमिन मिळकती माझे अशिल श्री	Khan Building, Nawab Tank, Bridge Road, Shoring on Historic on His															
मॅक्सीवेल कॉन्स्टन्सी उर्फ कारू फर्नांडिस हयांनी	details and document/s within 14 days from the								Name and address of candidate : CAPTAIN R. TAMIL SELVAN							
विकत घेण्यासाठीचा करार संबंधीत जमिन मालक	date hereof. अन्यथा तसा कोणाचाही हितसंबंध नाही व असल्यास								B-10/604, Avantika Chs, Kalpak Estate, Sm Road,							
हयांच्या सोबत केला असून सदर प्रस्तावित	Radhakrishna R. Thakur Advector for MD, EVING DISOUZA															
व्यवहारांस कोणाचीही कोणत्याही प्रकारची	O/O A V Osusid 8 Os O/A Khas Duilding					Antophill, Sion Koliwada, Mumbai - 400037.										
	Nawab Tank Bridge Road, Dockvard				Name of Political Party : Bharatiya Janata Party											
मिळकतीवर किंवा तिच्या एखादया भागात विक्री,		Mumbai - 400 010.	JL		ଔଷ	5. 16(1 <del>2</del> 1 £	51. CIIGI.	]	(Independent candidates should write "Independent" here)							
अदलाबदल, गहाणखत, कुळारग, बक्षीस, दावा,									· · ·	-		-	-			
वारसा, ताबा, इजमेंटच्या अन्य वारसांचा हक्क किंवा हितसंबंध असल्यास तशी लेखी कायदेशीर		WHITE HALL COMM	<b>IERCI</b>	AL CC	OMPAN	NY LIN	<b>/ITED</b>		Nar	ne of Electi	ion :	Maharashtra Legi	slative Assembly	r - 2024		
हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ (चौदा)		Registered Office:- O-402, 4th Flo				ara Mattam	Road,		Nar	ne of const	ituonovi	179 - SION KOLIW	۸ ח ۸			
दिवसांचे आत योग्य त्या कागदपत्रांसह "ॲड.		Kings Circle,				60			Indi	ne or const	ituency.	179 - SION KOLIW				
निखिल बी. गुजर, "शिवनेर", देंडाबाजार, वसई		Tel: 022-2202087 E-mail: whitehall@ya								PTAIN R. T	AMIL SELVAN	andidate for the abov	e mentioned elec	ction, declare for public		
(प), ता. वसई, जि. पालघर, ४०१ २०१, येथे		EXTRACTS OF UN-AUDITED FINANCIAL RE					AR ENDE	D 30TH	1							
तसेच मोबाईल क्रमांक ९२२६५२७२७५ येथे			EPTEMBE						mrc	mation th	le following detai	ls about my criminal a	intecedents:			
सुध्दा नोंदवावी. अन्यथा तसा कोणाचाही				A	mount in La	<u> </u>		<u> </u>	SI.				Detail	s about cases of		
कोणत्याही प्रकारचा हक्क नाही अथवा असल्यास	61			Quarter end		Half year	r ended	Year Ended	No.	Pending	Criminal Cases	ninal Cases		for criminal offences		
तो कायमचा सोडून दिला आहे असे समजून	No	Particulars	30th Sept			30th Sept	30th Sept	31st March	NO.				conviction	for criminal offences		
आमचे अशिल सदेरचा व्यवहार पूर्ण करतील,			2024 Un-Audited	2024	2023 Un-Audited	2024 Un-Audited	2023 Un-Audited	2024 Audited		Name of	Case No. and	Sections of the	Name of Court	Description of		
ह्याची नोंद घ्यावी. सही/-	1	Total Income from operations	0.10			0.12	0.29	0.51		Court	Status of	Acts concerned &	& date (s) of	Offence (s) &		
(ॲंड. निखील बी. गुजर)	2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax,									Case(s)		Order (s)	punishment		
(અહ. ભહાલ હા. મુંગર)	-	Exceptional and/or Extraodinary items) Net Profit (+)/Loss(-) for the period before tax	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(18.80)			Cusc(s)	brief description	Order (s)	•		
	ľ	(after Exceptional and/or Extraodinary items)	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(18.80)				of offence (s)		imposed		
PUBLIC NOTICE	4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax							1	Mazgaon	CC No 2870/	U/s 143, 269, 149	NA	NA		
NOTICE is hereby given that Mr. Mohammed Arif Maniar, is the owner of		(after Exceptional and/or Extraodinary items)	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(22.51)	<b>1</b>	_			INA	INA		
the property described in the schedule below,	5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax)								Court	Ps/2022	IPC 37(1), 135				
hereinafter referred to as "The Said Flat"		and other Comprehensive Income (after tax)	(4.82)	(4.59)	(3.81)	(9.41)	(7.51)	(22.51)		25 <sup>th</sup> No	under trial	Bombay Police Act.				
Whereas Mr. Mohammed Arif Maniar	6	Paid up Equity share capital	24.90	24.90	24.90	24.90	24.90	24.90		25 100	ander that	U/s 51(b) Disaster				
purchased the said flat from M/s. Woodland Developers vide 'Agreement' dated	7	Reserves (excuding Revaluation Reserve)										management Act .				
04/09/1992 duly registered on 20/04/1995 by		as shown in the Audited Balance Sheet of the previous year			.			(172.85)								
paying deficit stamp duty and penalty.	8	Securities Premium Account			· ·			(172.00)				protest for local				
Whereas the Original 'Agreement' dated	9	Net Worth	(157.36)	(152.51)	(132.96)	(157.36)	(132.96)	(147.95)				residents during				
04/09/1992 in respect of said flat was misplaced and a lost report has been	10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	202.22	187.69	188.83	202.22	188.83	193.61				covid 19 pandemic				
registered with the Naya Nagar Police	11	Outstanding Redeemable Preference Shares	- 0.40	754	- 7.58	-	7 50	- 7.78				period				
Station, dated 07/11/2024, bearing Lost	12	Debt Equity Ratio Earning per share (of Rs.10/- each)	8.12	7.54	/.58	8.12	7.58	/./8				period				
Report No. 36023-2024.		for continuing and discontinued operations-							2	NA	Cri Appeal No.	NA	54 <sup>™</sup> city civil &	U/s 332 r/w 149		
If anyone finds the lost Original 'Agreement' dated 04/09/1992 in respect of		a. Basic:	(1.93)	(1.84)	(1.53)	(3.78)	(3.02)	(9.04)	-		1330/23		Session court,	IPC 6 Month.		
said flat was misplaced, please contact Adv.		b. Diluted:	(1.93)	(1.84)	(1.53)	(3.78)	(3.02)	(9.04)			before Bombay		· · · ·			
Aalaya A. Khan, having address at Office	14	Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve	-		·	-							Mumbai	U/s 353 R/w 149		
No. B-98, Shanti shopping Centre, Near		Debenture Service Coverage Ratio									High court.		Session case	IPC 3 Months.		
Railway Station, Mira Road (East),	17	Interest Service Coverage Ratio	(1.30)	(1.35)	(2.02)	(1.33)	(1.99)	(1.40)			I.A No 4443/			U/s 147 IPC 3		
Thane-401107, as soon as possible. Any claims to the said flat must be made within 14	No	otes:			/		. 1				23 IA No		no 136/2019			
days at the same address.		The above is an extract of the detailed format									4444/23		conviction for	Months.		
SCHEDULE OF THE PROPERTY		30th September, 2024 filed with the Stock Exchar Requirements) Regulations, 2015. The full format									, ,		6 Months	U/s 145 IPC 3 Month.		
Flat No. 115, Building No. B,		Financial Results are available on the websites of t									Stay order		o worths	U/s 149 IPC for 3		
WOODLAND at Wood Land Street, Near Simla Complex, Mira Road East, Thane		(www.whitehall.co.in)	monaed wh	orouge poor	none to male	a thore as	ooroble				dated		Judgment			
401107 lying, being and situated at Old		Previous year's figures have been regrouped/rea The above results, has been reviewed and rec						e Board of			18/12/2023			Months.		
Survey No. 480 New Survey No. 112 Hissa		Directors at its meeting held on 7th November,									against session		dated	All punishment run		
No. Part, Village : Bhayander, Taluka & District : Thone		Requirements) Regulations, 2015.									-		30/10/2023	concurrently (total		
District : Thane.				For W	White Hall (	Commercia	I Company	/			case no					
Date: 08.11.2024 Sd/- Place: Thane MUMBAI LAW FIRM;							Rob	Sd/- it P. Shah			136/2019			for 6 Months)		
ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT	Pla	ace : Mumbai				١	Wholetime	Director				Name & Signature of	Candidate : CAI	PTAIN R. TAMIL SELVAN		
ADVOCATE RIGH COURT	Da	te : 7th November, 2024					DIN: (	00217271								